

CIN-L70100MH1982PLC027198 www.indianinfotechandsoftwareltd.in

Date: 17th February, 2025

To, BSE Ltd. Regd. Office: Floor - 25, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400 001. Scrip Code - 509051

Sub: <u>Newspaper Publication of Un -Audited Financial Result (Standalone) for the</u> quarter and nine months ended 31<sup>st</sup> December, 2024.

Dear Sir/Madam,

Scrip ID: INDINFO

In compliance with Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisements of Un –Audited Financial Result (Standalone) for the quarter and nine months ended 31st December, 2024 published in the following newspapers on Saturday, 15th February, 2025:

1. Active Times (English).

2. Mumbai lakshadeep (Marathi).

Please take the same on your record and acknowledge the receipt of the same.


Thanking You. Yours Faithfully For Indian Infotech & Software Limited

Anant Chourasia DIN: 09305661 Managing Director

# Saturday 15 February 2025

# **ACTIVE TIMES**

| Derations<br>for the period (before Tax,<br>"Extraordinary items)<br>for the period before tax<br>and/or Extraordinary items)<br>for the period after tax<br>and/or Extraordinary items)<br>ive Income for the period<br>( /Loss) for the period<br>er Comprehensive<br>tal   |  | (31.12.2024)<br>(Year to date Figures/<br>Previous Year Ending)  | Rs. In Lakt<br>Quarter<br>ended<br>31.12.202<br>Un-Audit<br>0.00<br>-0.85<br>-0.85   |  |  |  |  |
|---|--|--|--|--|--|--|--|
| Operations<br>for the period (before Tax,<br>'Extraordinary items)<br>for the period before tax<br>and/or Extraordinary items)<br>for the period after tax<br>and/or Extraordinary items)<br>ive Income for the period<br>/ (Loss) for the period<br>er Comprehensive   | ended<br>31-12-2024<br>Un-Audited<br>0.00<br>-2.28<br>-2.28  | (Year to date Figures/<br>Previous Year Ending)<br>Un-Audited<br>0.00<br>-7.99<br>-7.99  | ended<br>31.12.202<br>Un-Audit<br>0.00<br>-0.85<br>-0.85   |  |  |  |  |
| for the period (before Tax,<br>Extraordinary items)<br>for the period before tax<br>and/or Extraordinary items)<br>for the period after tax<br>and/or Extraordinary items)<br>ive Income for the period<br>/ (Loss) for the period<br>er Comprehensive  | 0.00<br>-2.28<br>-2.28   | 0.00<br>-7.99<br>-7.99   | 0.00<br>-0.85<br>-0.85   |  |  |  |  |
| for the period (before Tax,<br>Extraordinary items)<br>for the period before tax<br>and/or Extraordinary items)<br>for the period after tax<br>and/or Extraordinary items)<br>ive Income for the period<br>/ (Loss) for the period<br>er Comprehensive  | -2.28  | -7.99  | -0.85  |  |  |  |  |
| Extraordinary items)<br>for the period before tax<br>and/or Extraordinary items)<br>for the period after tax<br>and/or Extraordinary items)<br>ive Income for the period<br>/ (Loss) for the period<br>er Comprehensive   | -2.28  | -7.99  | -0.85  |  |  |  |  |
| and/or Extraordinary items)<br>for the period after tax<br>and/or Extraordinary items)<br>ive Income for the period<br>/ (Loss) for the period<br>er Comprehensive  |  |  |  |  |  |  |  |
| and/or Extraordinary items)<br>ive Income for the period<br>/ (Loss) for the period<br>er Comprehensive   | -2.28  | -7.99  | -0.85  |  |  |  |  |
| / (Loss) for the period<br>er Comprehensive   |  |  |  |  |  |  |  |
| ta  | -2.28  | -7.99  | -0.85  |  |  |  |  |
|   | 500.19   | 500.19   | 500.19   |  |  |  |  |
| ng Revaluation Reserve)<br>udited Balance Sheet of  | -16.52   | -16.52   | -7.52  |  |  |  |  |
| e (of Rs. 1/- each)<br>I discontinued operations) -   | -25.67   | -25.67   | -16.52   |  |  |  |  |
|   | 0.00   | -0.01  | -0.01  |  |  |  |  |
|   | 0.00   | -0.01  | -0.01  |  |  |  |  |
| a. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the<br>Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements<br>Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the<br>websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (URL of the filinas). |  |  |  |  |  |  |  |
| ige(s) in accounting policie  | s sha <b>ll</b> be disc  | losed by means of a fo   | otnote.  |  |  |  |  |
|   |  |  | and Loss   |  |  |  |  |
|   | discontinued operations) -<br>ract of the detailed format o<br>nder Regulation 33 of the S<br>The full format of the Quartu<br>x Exchange(s) and the liste<br>profit / Joss, total compre<br>tge(s) in accounting policie<br>r extraordinary items adj | discontinued operations) - 25.67<br>0.00<br>ract of the detailed format of Quarter//Arn<br>nder Regulation 33 of the SEBI (Listing a<br>The full format of the Quarter//Annual Fi<br>xk Exchange(s) and the listed entity. (URL<br>profit / Ioss, total comprehensive inco<br>ge(s) in accounting policies shall be disc | discontinued operations) -     -25.67     -25.67       0.00     -0.01       0.00     -0.01       ract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results<br>nder Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Re<br>The full format of the Quarterly/Annual Financial Results are ava<br>x Exchange(s) and the listed entity. (URL of the filings).<br>profit / loss, total comprehensive income or any other relevvi<br>ge(s) in accounting policies shall be disclosed by means of a for<br>re xtraordinary items adjusted in the Statement of Profit a |  |  |  |  |



. The aforesaid Unaudited financial results have been reviewed by the Audit Committee & subsequently approved by the Board of Director Figures for the previous period have been regrouped, wherever necessary, to correspond with the cumpant of the previous period have been regrouped, wherever necessary, to correspond with the current period

| Place: Aur<br>Date: 14-0 |  |  | For JAINEX AAMCOL LIMITED<br>Sd/-<br>MOHANLAL Z. KOTHARI<br>MANAGING DIRECTOR<br>DIN: 01486305 |
|--------------------------|--|--|--|
|                          |  |  |  |

|           | RISHABH DIGHA STEEL AND ALLIED PRODUCTS LIMITED<br>CIN: L15310MH1991PLC064563<br>Registered Office: 1, Floor-GRD, Plot-5148, Amar Kunj, R P Masani Road, Road No 32 Khalsa Collage,<br>Matunga, Mumbai -400019; Telephone No: 022-23481267, Email Id: <u>info@rishabhdighasteel.com</u><br>Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended<br>31ª December, 2024. (Rs, In Lacs) |                 |                       |                 |  |  |  |
|-----------|---|-----------------|-----------------------|-----------------|--|--|--|
| SR.<br>No | PARTICULARS   | For the Qua     | For the Quarter Ended |                 |  |  |  |
|           |   | 31-Dec-<br>2024 | 31-Dec-<br>2023       | 31-Dec-<br>2024 |  |  |  |
|           |   | Unaudited       | Unaudited             | Unaudited       |  |  |  |
| 1         | Total Income from Operations  | 31.09           | 9.76                  | 83.61           |  |  |  |
| 2         | Net Profit/(Loss) for the period<br>(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)  | (51.02)         | (8.00)                | (20.05)         |  |  |  |
| 3         | Net Profit / (Loss) for the period before tax<br>(after Exceptional and/or Extraordinary items)   | (51.02)         | (8.00)                | (20.05)         |  |  |  |
| 4         | Net Profit / (Loss) for the period after tax<br>(after Exceptional and/or Extraordinary items)  | (74.93)         | (8.00)                | (43.96)         |  |  |  |
| 5         | Total Comprehensive Income for the period<br>[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and<br>Other Comprehensive Income (after tax)]  | -               | -                     | -               |  |  |  |
| 6         | Equity Share Capital (face value of 10/- each)  | 548.64          | 548.64                | 548.64          |  |  |  |
| 7         | Other Equity  |                 | -                     |                 |  |  |  |
| ~         | Ferries Ben Obere Hensentin in a real discontinued  |                 |                       |                 |  |  |  |

# **Read Daily** Active Times

## SHAH CONSTRUCTION COMPANY LIMITED

| Registered Office: 11, Shah Industrial Estate, Opp. Anna Temple, New link Road, Andheri (West), Mumbai – 4000 | 153. |
|---|------|
| Phone: 022-66920678/ 79   Mail ID: scclindia@yahoo.co.in   CIN: L45202MH1949PLC007048                         |      |
| Extract of Statement of Unaudited Results for the Ouarer Ended 31/12/2024                                     |      |

|   |                           |                        | (Rs. In Lacs)          |
|---|---------------------------|------------------------|------------------------|
| Particulars   | Quarter ended<br>31/12/24 | Year Ended<br>31/03/24 | Quarter ended 31/12/23 |
|   | (Unaudited)               | (Audited)              | (Unaudited)            |
| Total income from operations (net)                                  | 89.24                     | 279.93                 | 64.41                  |
| Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or  |                           |                        |                        |
| Extraordinary items#)   | (171.29)                  | (243.82)               | (73.81)                |
| Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional    |                           |                        |                        |
| and/or Extraordinary items#)  | (171.29)                  | (243.82)               | (73.81)                |
| Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional     |                           |                        |                        |
| and/or Extraordinary items#)  | (171.29)                  | (243.82)               | (73.81)                |
| Total Comprehensive Income for the period                           |                           |                        |                        |
| [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other    |                           |                        |                        |
| Comprehensive Income (after tax)]                                   | (171.29)                  | (243.94)               | (73.81)                |
| Equity Share Capital  | 161.25                    | 161.25                 | 161.25                 |
| Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance     |                           |                        |                        |
| Sheet of previous year)   | -                         | (9,904.31)             | -                      |
| Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 100/-       |                           |                        |                        |
| each) Basic & Diluted (in Rs.)                                      | (106.23)                  | (151.28)               | (45.78)                |
| Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 100/- each)  |                           |                        |                        |
| Basic & Diluted (in Rs.)  | (106.23)                  | (151.28)               |                        |
| Note: The above is an extract of the detailed format of Quarter End |                           |                        |                        |
| Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement | ts) Regulations, 2        | 2015. The full for     | mat of the             |
| Quarter Ened Results are available on the Stock Exchange websites   | (www.bseindia.co          | om).                   |                        |
| # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statem   | ent of Profit and         | Loss in accordar       | nce with Ind-AS        |
| Rules /AS Rules, whichever is applicable.                           | For Sha                   | ah Construction        | Co. Ltd.               |
| Place : Mumbai  | S                         | d/- (Mehul J Shal      | 1)                     |
| Dated : 14/02/2025  | Managing D                | irector (DIN NO.       | 00933528)              |



INDIAN INFOTECH & SOFTWARE LTD. Regd. Address: Office No. 110, 1st Floor, Golden Chamber Pre Co-Op Soc Ltd, New Link Road, Andheri West, Mumbai - 400 053 Email ID, indianinfotechsoftware@vahoo.com EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON 31ST DECEMBER, 2024 (Rs.in Lacs Year ende Quarter Ended Nine Month Ended on SL Particulars 31st Dec., 30th Sep, 31st Dec., 31st Dec., 31st Dec., 31stMarc 2020 2020 2019 2020 2019 2020 Unaudited Unaudited Unaudited Audited nauditer Total Income from operations 608.40 1,164.66 541.45 3.531.96 1.636.73 2,112.13 Net Profit/ (Loss) for the period (before Tax 1.231.38 475.76 1,430.85 673.64 1,439.39 232.2 Exceptional and! or Extraordinary items) Net Profits (Loss) for the period after tax -921.38 356.06 1.070.85 1.077.24 171.60 463.47 (after Exceptional andior Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the penod (after tax)and Other Comprehensive income 356.06 1,070.85 1,077.24 -921.38 463.47 171.6 (afier tax 5 Equity Share Capital 12,670.43 10,055.90 12,670.43 2,670.43 10,055.90 12,670.43 Reserves (excluding Revaluation Reserva as shown in the Balance Sheet of previous year

Note The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results for the third guarter and nine months ended December 31, 2024, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations; 2015. The full format of Unaudited Standalone Financial Results for the third Quarter and nine months ended December 31, 2024 is available on the Stock Exchanges website 'at www.bseindia.com, and on the Company's website. The same can be accessed by scanning the QR code provided below:

-0.0727

0.0366

0.0366



7 Earnings Per Share

(a) Basic

(b) diluted

FOR INDIAN INFOTECH & SOFTWARE LIMITED Sd/ ANANT CHOURASIA DIRECTOR

0.0354 0.0845

0.0354 0.0845

0.1071

0.1071

0.013

0.013

DIN:09305661

#### JEET MACHINE TOOLS LIMITED

## **PUBLIC NOTICE** the owner of Flat No. C-41, 403, 4th Floor,

Triveni CHSL Vasant Vihar Pokhran Road No 2, Thane (W) 400610 who have purchased the foresaid Elat from EVERSMILE CONSTRUCTION COMPANY PRIVATE LIMITED vide Agreement For Sale dated 29.06.1999 aving Doc. No. TNN1-Chapil1574-1999. The Agreement dated 29.06.1999 which was xecuted between MR. ASHISH UMAKANTH WAGLE and EVERSMILE CONSTRUCTION COMPANY PRIVATE LIMITED is lost/mi by my client for which my client has filed an FIR t Chitalsar Police Station, Thane for Propert Paper Missing Register No.139/2025, dtd. **08.02.2025**. If, anyone finds the same or has any claims about the same then such person/s can contact me within 14 days from issue of this notice. Sd/-Adv. Shital Kadam Chavan Date:15/02/2025 (Advocate High court) Office :B-101, Shiri Sai Samarth CHS., Kharigaon, Azad Chawk, Kalwa,Thane - 400605

(Rs In Lars)

| PUBLIC NOTICE<br>TO WHOMSOEVER IT MAY CONCERN   |                      |           |             |                     |        |  |  |  |  |
|---|----------------------|-----------|-------------|---------------------|--------|--|--|--|--|
| This is to inform the General Public that following Share Certificate of TORRENT POWER<br>LIMITED Having registered office at:600,Samanvay Tapovan Ambawadi, Ahmedabad-<br>380015 Gujarat Registered in the name of the following Shareholder have been lost by him<br>For Face Value Of. Rs.10/-   |                      |           |             |                     |        |  |  |  |  |
| Sr.   | Name Of the          | Folio No. | Certificate | Distinctive         | No.of. |  |  |  |  |
| No.   | Shareholders         |           | Nos.        | number(s)           | Shares |  |  |  |  |
| 1   | Pradeep Shrikar Rane | 00286882  | 00001196    | 034387878-034388867 | 990    |  |  |  |  |
| The public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share Certificates<br>Any person who has a claim in respect of the said.securities should lodge such claim with<br>the Company or its Registrar and transfer Agents.MUFG Intime India Pvt Ltd,5th Floor, 506 to<br>508 Amarnath Business Centre-1(ABC-1) Beside Gala Business Centre, Navarangpura,<br>Ahmedabad-380009 within 15 days of publication of this notice after which no claim will be<br>entertained and the Company shall proceed to issue duplicate certificate(s) |                      |           |             |                     |        |  |  |  |  |
| entertained and the Company shall proceed to issue duplicate certificate(s) Place: Mumbai Pradeep Shrikar Rane Date:14/02/2025 Name(s) of holder(s)/Applicant(s)  |                      |           |             |                     |        |  |  |  |  |

# Yaan Enterprises Limited

Regd. Office:- Shop-10, PL-22 Lakhanis Dolphin, SEC-13, New Panvel Navi Mumbai, Raigarh , Maharashtra-410206 CIN:L63040MH1989PL , Website: www.yaanenterprises.com,e-mail: finance@yaanenterprises.com nent of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2024

|  | Standalone |                         |                         |                         |            |                    |  |
|--|------------|-------------------------|-------------------------|-------------------------|------------|--------------------|--|
| Particulars  | 0          | Quarter Ende            | d                       | Nine mon                | ths Ended  | Year End           |  |
|  |            | 30.09.2024<br>Unaudited | 31.12.2023<br>Unaudited | 31.12.2024<br>Unaudited |            | 31.03.20<br>Audite |  |
| Total income from operations (net)   | 173.86     | 69.37                   | 254.06                  | 306.39                  | 310.12     | 502.9              |  |
| Net Profit / (Loss) for the period<br>(before tax, Exceptional Item)   | 2.53       | 1.70                    | 29.44                   | 6.75                    | 34.00      | 67.                |  |
| Net Profit / (Loss) for the period After Exceptional<br>Item (before Tax)  | 2.53       | 1.70                    | 29.44                   | 6.75                    | 34.00      | 67.                |  |
| Net Profit / (Loss) for the period After Tax<br>(after Exceptional items)  | 18.83      | 2.65                    | 20.55                   | 22.88                   | 23.86      | 49.                |  |
| Total Comprehensive Income for the period<br>(Comprising profit/ (loss) and other Comprehensive<br>Income for the period   | 18.83      | 2.65                    | 20.55                   | 22.88                   | 23.86      |                    |  |
| Equity Share Capital<br>Other Equity (excluding Revaluation Reserve) as<br>shown in the Audited Balance Sheet of previous vear   | 310.00     | 310.00                  | 310.00                  | 310.00                  | 310.00     | 310.<br>100.       |  |
| Earnings Per Share (of Rs. 10 /- each)<br>(for continuing and Discounted operations)   |            |                         |                         |                         |            |                    |  |
| Basic  | 0.61       | 0.09                    | 0.66                    | 0.74                    | 0.77       | 1.                 |  |
| Diluted  | 0.61       | 0.09                    | 0.66                    | 0.74                    | 0.77       | 1.                 |  |
| Note:<br>The above is an extract of the detailed format of Quarterly financial results for the guarter ended 31st December, 202<br>filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements<br>Regulations, 2015. The full format of the aforesaid Quarterly Unaudited Financial Results is available on the Stock Exchang<br>website of BSE at www.bseindia.com and Company's website at www.yaanenterprises.com. |            |                         |                         |                         |            |                    |  |
|  |            |                         |                         | Yaan                    | Enterprise |                    |  |
|  |            |                         |                         |                         |            | S<br>H SOM         |  |
| Place: Mumbai  |            |                         |                         |                         | Managin    |                    |  |
| Diaco: Mumbai  |            |                         |                         |                         | Monogin    | ~ P                |  |

Date: 13.02.2025

Income from operations

(a) Construction Cost

(a) Other expenses

Extraordinary items Profit / (Loss) before tax

Taxation Of Earlier Years Deffered Tax

Net Profit / (Loss) after tax

1 Other Comprehensive Income

Net Profit Attributable to

otes:

a) Owner of the Company

Total expenses

Current Tax

Minority Interest

Expenses

Total income from operations

(a) Net sales/income from operations (Net of excise duty) (b) Other income

(b) Purchases of stock-in-trade and Investment

(c) Changes in inventories of finished goods, work-in-progress and Share & Securities
 (d) Employee benefits expense
 (e) Finance Cost

(f) Depreciation and amortisation expense

Profit / (Loss) before Extraordinary Items and Ta

Net Profit/(Loss) after tax and Minority Interest

2 a) Item that will not be reclassified to profit & loss 3 b) Income Tax Relating to items that will not be reclassified to profit & loss

15 Total Comprehensive Income for the Peroid (10+14

b) Non Controlling Interest Other Comprehensive Income Attributable to

Total other Comrehensive Income (12

Minimum Alternate Tax Credit Entitlemen

Place: Mumbai

#### VISAGAR FINANCIAL SERVICES LIMITED Regd. Office: - 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (w), Mumbai-400058 Tel: 022-67424815, Website: www.vfsl.org, Email: info@visagar.co CIN: L99999MH1994PLC076858 ite: www.vfsl.org, Email: info@visagar.co CIŴ: L99999MH1994PLC EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2024 (₹ In lacs) Year Ended 31.03.2024 Quarter Quarte Ended 31.12.2024 Ended Ended PARTICULARS 31.12.2024 1.12.2023 UN-AUDITED UN-AUDITED UN-AUDITED AUDITED Total income from operations (net) 1145.28 6985.41 11796.56 33417.94 Net Profit for the period (before Tax, Exceptional Net Profit for the period (before Tax, Exceptional 90.61 (73.83) 218.27 (120.70) Net Profit for the period before tax after Exceptional and/or Extraordinary items) 90.61 (73.83) 218.27 (120.70) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 90.61 (73.83) 218.27 (120.70) Total comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) 90.61 (73.83)218.27 (120.70)Paid up equity share capital (Face Value of Rs. 1 each, fully paid up) 5839.16 5839.16 5839.16 5839.16 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Re. 1/- each) 0.02 (0.01) 0.04 (0.02) a) Basic b) Diluted: 0.02 (0, 00)0.04 (0.02) Note:

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Result subject to limited review by Auditor for the Quarter ended 31st December, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Financial Results are available on the vebsite of BSE Limited - www.bseindia.com where the securities of the Company are listed and is also available on th vebsite of the Company-www.vfsl.org



#### **MEGHNA INFRACON INFRASTRUCTURE LIMITED** CIN No. L68100MH2007PLC175208

Regd. Office: 102/104, Shivam Chambers, S. V. Road, Goregaon (W), Mumbai - 400062 Web: https://meghnarealty.com • Email: info@meghnarealty.com • Tel: 022-42660803 Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine Month Period Ended on December 31, 2024

996.75

3.9

1,000.73

212.88

62.77 17.14 1.16 6.95

210.41

489.42

511.31

489.42

120.32

7.29

(0.35)

362.16

(21.75)

340.41

(5.41)

1.36

336.36

159.72

180.69

| Rs. in lakhs except per Share Dat |                                  |                         |            |  |  |  |
|-----------------------------------|----------------------------------|-------------------------|------------|--|--|--|
|                                   | Quarter Ended                    | Period Ended            | Year Ended |  |  |  |
| Particulars                       | 31.12.2024 30.09.2024 31.12.2023 | 31.12.2024 31.12.2023   | 31.03.2024 |  |  |  |
|                                   | (Unaudited)(Unaudited)(Unaudited | (Unaudited) (Unaudited) | (Audited)  |  |  |  |

328.64

2.32

330.96

203.77

1.25

(1.25) 10.47 27.67 1.14

61.59

304.64

26.32

26.32

2.25

23.82

6.25

30.07

30.07

14.11

15.96

N.A

N.A.

N.A.

N.A

N.A. N.A. N.A.

N.A.

N.A.

N.A.

N.A.

N.A.

N.A.

N.A.

N.A.

N.A.

N.A

2775.52 9.95

2,785.47

1056.15 171.37

408.06 37.78 29.94 8.93

346.43

726.81

726.81

156.00

7.29

0.01

563.51

(32.20)

531.31

(5.41)

1.36

527.26

249.29

282.02

2,058.66

5352.24 215.42

5,567.66

4,084.94

945.43

31.45 25.30

5.78

102.80

5,241.39

326.2

326.27

9.04

(0.3

317.20

0.01

317.21

148.83

168.37

45.69

N.A.

N.A. N.A.

N.A. N.A. N.A.

N.A.

N.A.

N.A.

N.A.

N.A.

N.A.

N.A.

N.A.

N.A.

N.A

N.A.

N.A.

N.A.

N.A.

N.A.

N.A.

| 7 | Other Equity                                       |        | -      |        |
|---|--|--------|--------|--------|
| 8 | Earnings Per Share(for continuing and discontinued |        |        |        |
|   | operations)-                                       |        |        |        |
|   | Basic:   | (1.37) | (0.15) | (0.80) |
|   | Diluted:   | (1.37) | (0.15) | (0.80) |

The above I In-Audited Einancial Results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken record by the Board of Directors in their meeting held on 14th February, 2024. The Statutory Auditors have carried out Limiter Review of the audited Financial Results for the guarter ended 31st December, 2024 as per the SEBI Circular dated 18th October, 2019.

The Format for audited quarterly results are prescribed in SEBI Circular CIR/CFD/CMD/12/2015 dated 30th November 2011 has been modified to comply with requirements of SEBI Circular dated 5th July 2016, Ind AS schedule III (Division II) of the companies act 2013, applicable to companies that are required to comply with Ind AS.

The company primarily engaged in one business segment in accordance with the requirements of Indian Accounting Stand (Ind AS) 108: Operating Segment. Accordingly, no separate segment information has been provided.

Provision for Deferred Tax has been Incorporated in the accounts at the end of accounting year, as per the compar practice consistently followed.

Previous year/period figures have been recasted and / or regrouped wherever necessary

The figures for the quarter ended December 31, 2024 as reported in these financial Results, are the balancing figures between the unaudited figures in respect of the nine months ended December 31, 2024 and unaudited published quarterly result up to September 30, 2024.

For Rishabh Digha Steel And Allied Products Ltd

No.

1

(a) (b)

2

(a) (b)

(c) (d)

(e) (f)

5

(a) (b)

(c)

10

(a)

(b)

10

Α2

Se No

|                  | 50/-              |
|------------------|-------------------|
|                  | Mr. Ashok Mehta   |
| Place: Raigad    | Managing Director |
| Date: 14.02.2025 | DIN: 00163206     |
|                  |                   |

|                        | i.K.P.        | PRIN          | ITING       | <b>&amp;</b> | P/   | CK      | AG     | IN     | G     | LTD        |
|------------------------|---------------|---------------|-------------|--------------|------|---------|--------|--------|-------|------------|
| Packaging is a theatre | , Gala No. 1, | Ground Floor, | Champion Co | mpound,      | Opp. | Chachas | Dhaba, | Vasai, | Palgh | ar - 40120 |

CIN L21012MH2018PLC307426 • Email: gkpcompliance@gmail.com • website: www.gkpl.in

| Sta   | tement of Standalone Unaudited Financ  | ial Results f | or the Quar  |              | ec 31, 2024<br>(Rs. in Lacs) |  |  |  |
|---|--|---------------|--------------|--------------|------------------------------|--|--|--|
| Sr.   | Particulars  | Q             | uarter Ended |              | Year Ended                   |  |  |  |
| No.   |  | 31/12/2024    | 30/09/2024   | 31/12/2023   | 31/03/2024                   |  |  |  |
|   |  | Unaudited     | Unaudited    | Unaudited    | Audited                      |  |  |  |
| 1.  | Total Revenue from Operation   | 847.00        | 790.02       | 540.06       | 2820.23                      |  |  |  |
| 2.  | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional & / or Extraordinary items   | 22.43         | 20.42        | 1.98         | (176.61)                     |  |  |  |
| 3.  | Net Profit / (Loss) for the period before tax<br>(after Exceptional and / or Extraordinary<br>items#)  | 22.43         | 20.42        | 1.98         | (176.61)                     |  |  |  |
| 4.  | Net Profit / (Loss) for the period after tax<br>(after Exceptional and / or Extraordinary<br>items#)   | 21.85         | 21.76        | 1.40         | (177.46)                     |  |  |  |
| 5.  | Total Comprehensive Income for the period<br>[Comprising Profit / (Loss) for the period<br>(after tax) and Other Comprehensive<br>Income (after tax) | 21.85         | 21.76        | 1.40         | (177.46)                     |  |  |  |
| 6.  | Equity Share Capital Face Value<br>Rs. 10/- Each   | 2199.88       | 2199.88      | 2199.88      | 2199.88                      |  |  |  |
| 7.  | Earnings per share (of Rs.10/- each)(for<br>countinuing & discountinued Operation:<br>A. Basic<br>B. Diluted   | 0.10<br>0.10  | 0.10<br>0.10 | 0.01<br>0.01 | (0.81)<br>(0.81)             |  |  |  |
| Notes:           1. The above is an Extract of the detailed format of Unaudited Quarter Ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.pkpl.in.           2. These Standalone Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee in its meeting concluded on 14 <sup>+</sup> Feb, 2025. |  |               |              |              |                              |  |  |  |
| Place: Vasai     For, G.K.P. Printing & Packaging Limited       Date: 14/02/2025     Sd/- Keval Goradia - Managing Director   |  |               |              |              |                              |  |  |  |

#### CIN: L28900MH1984PLC032859 Registered Office : 25, Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai, Maharashtra 400023.

STANDALONE STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024 ₹ in Lakhs

| Particulars Tue from Operations Operating Income Income Income (a+b) nditure ase of Stock-in-trade | 31.12.2024<br>(Unaudited)<br>3.36<br>0.72<br>4.08  | Quarter Endec<br>30.09.2024<br>(Unaudited)<br>2.75<br>0.02<br>2.77 | 31.12.2023<br>(Unaudited)<br>0.18   | Nine Mon<br>31.12.2024<br>(Unaudited)<br>8.50   | 31.12.2023<br>(Unaudited) | Year ended<br>31.03.2024<br>(Audited)  |
|--|--|--|---|---|---------------------------|--|
| Operating Income<br>Income<br>Income (a+b)<br>nditure  | (Unaudited)<br>3.36<br>0.72  | (Unaudited)<br>2.75<br>0.02  | (Unaudited)   | (Unaudited)<br>8.50   |                           |  |
| Operating Income<br>Income<br>Income (a+b)<br>nditure  | 0.72   | 0.02   | 0.18  |   |                           |  |
| Operating Income<br>Income<br>Income (a+b)<br>nditure  | 0.72   | 0.02   | 0.18  |   | _                         |  |
| Income<br>Income (a+b)<br>nditure  |  | 0.02   | 0.18  |   |                           | 3.65   |
| Income (a+b)<br>nditure  |  |  |   | 0.74  | 0.20                      | 0.22   |
| nditure  |  |  | 0,18  | 9,24  | 0,20                      | 3,87   |
|  |  |  |   |   |                           |  |
|  | 3.07   | 1.14   | -   | 7.76  | -                         | 3.56   |
| es in inventories of Finished goods, work-in-progress  |  |  |   |   |                           |  |
| tock-in-trade  | -  | 1.40   | -   | -   | -                         |  |
| yees benefits expenses   | 4.25   | 3.58   | 2.06  | 10.35   | 4.37                      | 6.10   |
| ce Costs   | -  | -  | -   | -   | -                         |  |
| ciation, Amortization & Depletion Expenses   | -  | -  | -   | -   | -                         |  |
| Expenses   | 2.84   | 5.05   | 1.66  | 24.42   | 2.85                      | 19.80  |
| Expenditure (a to d)   | 10.16  | 11.17  | 3,72  | 42,53   | 7,22                      | 29,46  |
| / (Loss) before exceptional items and tax(1-2)   | (6.08)   | (8.40)   | (3.54)  | (33.29)   | (7.02)                    | (25.59   |
| tional items   | -  | -  | -   | (21.89)   |                           |  |
| / (Loss) after exceptional items and tax (3-4)   | (6.08)   | (8.40)   | (3.54)  | (55.18)   | (7.02)                    | (25.59   |
| xpense:  |  |  |   |   |                           |  |
| nt Tax   | -  | -  | -   | -   | -                         |  |
| ed Tax   | (1.57)   | (1.29)   | -   | (5.34)  | -                         | (0.39  |
| r year Tax Adjustments   |  |  |   |   |                           |  |
| / (Loss) for the period (5-6)  | (4.51)   | (7.11)   | (3.54)  | (49.84)   | (7.02)                    | (25.20   |
| (Loss) from discontinued operations  | -  | -  | -   | -   | -                         |  |
| penses of discontinuing operations   | -  | -  | -   | -   | -                         |  |
| rofit (loss) from discontinued operation after tax (8-9)   | -  | -  | -   | -   | -                         |  |
| (Loss) for the period (7+10)   | (4.51)   | (7.11)   | (3.54)  | (49.84)   | (7.02)                    | (25.20   |
| Comprehensive Income   |  |  |   |   |                           |  |
| ms that will not be reclassified to profit or loss   | -  | -  | -   | -   | -                         |  |
| come tax relating to items that will not be reclassified to  |  |  |   |   |                           |  |
| ofit or loss   | -  | -  | -   | -   | -                         |  |
| ms that will be reclassified to profit or loss   | 26.41  | (3.32)   | 17.98   | 61.13   | 27.36                     | 57.06  |
| come tax relating to items that will be reclassified to  |  |  |   |   |                           |  |
|  | -  | -  | -   | -   | -                         |  |
|  | 26.41  | (3.32)   | 17.98   | 61.13   | 27.36                     | 57.06  |
|  |  |  |   |   |                           |  |
|  |  |  |   |   |                           |  |
|  | 21.90  | (10.43)  | 14.44   | 11.29   | 20.34                     | 31.86  |
|  |  |  |   |   |                           |  |
|  | 196.00   | 196.00   | 196.00  | 196.00  | 196.00                    | 196.00   |
|  |  |  |   |   |                           | 34.43  |
|  | (0.00)   | (0.00)   | (0, (0)   | (0.5.1)   | (0.00)                    | (1.00  |
|  |  |  |   |   |                           | (1.29  |
| uted   | (0.23)   | (0.36)   | (0.18)  | (2.54)  | (0.36)                    | (1.29  |
|  | e Costs<br>iation, Amortization & Depletion Expenses<br>Expenses<br>Expenditure (a to d)<br>/ (Loss) before exceptional items and tax(1-2)<br>tional items<br>/ (Loss) after exceptional items and tax (3-4)<br>xpense:<br>at Tax<br>ed Tax<br>year Tax Adjustments<br>/ (Loss) for the period (5-6)<br>(Loss) for the period (5-6)<br>(Loss) form discontinued operations<br>openses of discontinuing operations<br>offit (loss) form discontinued operation after tax (8-9)<br>(Loss) for the period (7+10)<br>Comprehensive Income<br>ms that will not be reclassified to profit or loss<br>ome tax relating to items that will not be reclassified to<br>fit or loss<br>ome tax relating to items that will be reclassified to<br>fit or loss<br>ome tax relating to items that will be reclassified to<br>fit or loss<br>ome tax relating to items that will be reclassified to<br>fit or loss<br>other comprehensive income net of taxes<br>Comprehensive Income for the period/year (7+8)<br>rising Profit (Loss) and Other comprehensive<br>e for the period<br>p Equity Share Capital<br>value Rs.2 each, fully paid)<br>Equity<br>is per equity share of Rs.10/- each<br>sic | e Costs  | e Costs       -         cation, Amortization & Depletion Expenses       -         cation, Amortization & Depletion Expenses       2.84         Expenses       2.84         Expenditure (a to d)       10.16         11.17       10.16         / (Loss) before exceptional items and tax (1-2)       (6.08)         (k40)       (6.08)         xpense:       -         ed Tax       -         ed Tax       -         year Tax Adjustments       (1.57)         / (Loss) for the period (5-6)       (4.51)         (Loss) from discontinued operations       -         penses of discontinuing operations       -         ofit (loss) for the period (7-10)       (4.51)         Comprehensive Income       -         me tax relating to items that will not be reclassified to fift or loss       -         ome tax relating to items that will be reclassified to fifter comprehensive income net of taxes       -         Comprehensive Income for the period/year (7+8)       -         rising Profit (Loss) and Other comprehensive       -         e for the period       21.90       (10.43)         p Equity Share Capital       -       -         value Rs.2 each, fully paid)       196.00       196.00 | e Costs       -       -         cation, Amortization & Depletion Expenses       2.84       5.05       1.66         Expenses       2.84       5.05       1.66         Expensive       10.16       11.17       3.72         / (Loss) before exceptional items and tax(1-2)       (6.08)       (8.40)       (3.54)         tional items       -       -       -         / (Loss) after exceptional items and tax (3-4)       (6.08)       (8.40)       (3.54)         xpense:       -       -       -       -         ed Tax       -       -       -       -         vger Tax Adjustments       (1.57)       (1.29)       -       -         / (Loss) from discontinued operations       -       -       -       -         penses of discontinued operation after tax (8-9)       - | e Costs                   | e Costs         - </td |

6 The Exceptional Item of Rs. 21.89 Lakhs for the Year Ended 30th June 2024 represents the Reinstatement Fees of Rs 15.00 lacs and SOP fine Rs 6.89 Lacs paid to BSE Limited

For and On behalf of Board

For JEET MACHINE TOOLS LIMITED

KAWALJIT SINGH CHAWLA

DIN: - 00222203

Place: Mumbai Date: February 14, 2025

) Owner of the Company (1.90) N.A. (1.90) 0.01 (2.15) b) Non Controlling Interest (2.15) Total Comprehensive Income Attributable to N.A. N.A. 14.11 247.39 157.82 N.A. 148.83 a) Owner of the Company b) Non Controlling Interest Paid-up equity share capital (Face Value per share 10/-) 178.54 15.96 N.A 279.87 N.A. 168.38 1086.19 641.83 1086.19 1086.19 N.A. 1086.19 N.A. N.A. Reserve excluding Revaluation Reserve Earnings per share (Rs.10/-) (before Extraordinary Items) (not Annualised . (a) Basio 3.13 0.28 N.A. N.A. 4.89 2.92 (b) Diluted Earnings per share ( Rs.10/-) (after Extraordinary Items)(not Annualised) 0.28 4.89 3.13 2.92 N.A. 4.89 (a) Basic 3.13 0.28 0.28 N.A 2.92 2.92 (b) Diluted 3.13 N.A. 4.89 N.A. The Financial Results of the Company for the Quarter and Nine Month endedDecember 31, 2024 have been reviewed and re

the manual resolution the company to the counter and white Montenieue December 31, 224 have been belowed and recommended between the counter and approved by the Board of Directors of the Company in their meeting held on February 14, 2025. The Proceeding Statutory Auditors of the Company has carried Limited Review of the result for the quarter. 30th june: 2024 and currer Statutory auditor has carried out Limited review of the result for the quarter and Nine Month ended 31st December; 2024.

Parent Company has entered into partnership with Meghna Akar Construction on 25 th January 2024. Hence the figures corresponding guarter and Nine Month ended on 31st December 2023 is not applicable.

) Statement include the financial results of following entities :

| Meghna Infracon infrastructure Limited   | Holding Company   |
|--|---|
| Meghna Akar Construction   | Partnership firm  |
| Meghna Developers AOP  | AOP   |
| Navkhanda Infracon LLP   | LLP   |
| Meghna Infracon LLP  | LLP   |
| two segments i.e. Investmenting & other Finan<br>company has made "segment reporting " for opera | asis of the business activities carried out by the Company. The Company is operating in<br>cial Activity and Real Estate segment. Hence as per accounting standard 108, the<br>ating segment as per annexure.<br>upedre classified wherever necessary, to make them comparable. |
| ace: Mumbai<br>ate : 14-02-2025  | For Meghna Infracon Infrastructure Limited<br>(Formaly Known as Naysaa Securities Limited)<br>Sd/-<br>MR. VIKRAM J. LODHA<br>Whole Time Director (Din No. 01773529)   |

Published and Printed by Mr. Vijay Pandurang Chandwadkar on behalf of M.S. Media & Publications Private Limited. Printed at print Somani Printing Press - Gala No 3 & 4, Amin Industrial Estate, Sonawala Cross Raod no 2, Near Jawahar Nagar Fatak Bridge, Goregaon East. Mumbai 400063. and Published at A-502, Plot 239, RDP 6, A Wing, Kesar Plaza, near Charkop Market, Kandivali (W.), Mumbai-400 067. Legal Advisor : Adv. Bhanudas Jagtap And MKS Legal Associates, Tel. : 022-20891276, 022-46007644/7718872559, 09833891888, 9833852111. Fax : 022-28682744 RNI No. MAHENG/2015/63060. e-mail: mumbai.lakshadeep@gmail.com, activetimesnews@gmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com. Editor - D. N. Shinde

| रोज वाचा  |  |   |   |  |  | D  | <i>f</i> R   |                                     |
|---|--|---|---|--|--|--|--|-------------------------------------|
|   |  |   | Norks : L-3 N<br>kalthana, Au           |  |  | BUREAU<br>Control  |  | NABCE                               |
| दै.' मुंबई लक्षदीप'   |  | Tel : +91 240   |   |  |  |  |  | QMINIS                              |
| ५. गुजरु राषापापा   |  | Email: kb@ji  |   |  |  | ı  |  |                                     |
|   |  |   | L74999MH19                              |  |  |  |  |                                     |
|   |  | EXTRACT OF STATEMENT OF S<br>QUARTER AND I  |   |  |  | 004  |  | . 500                               |
| SWASTI VINAYAKA SYNTHETICS LTD.   | $\vdash$                                     | QUARTER AND I   |   | Quarter End  | . ,  | Six month  |  | except EPS                          |
| Corporate Office : 306, Tantia Jogani Industrial Estate,  | Sr.  |   | 12/31/202                               |  | lea<br>  12/31/2023  |  |  | 1                                   |
| J. R. Boricha Marg, Lower Parel, Mumbai 400 011.  | No   | 0   | Reviewe                                 |  |  | Reviewed F   |  |                                     |
| Website: www.swastivinayaka.com CIN No.: L999999MH1981PLC024041   | 1  | Total Income from Operations  | 658.0                                   |  |  | 1786.98  | 1482.89  |                                     |
| Phone: (91-22) 4344 3555, E-mail: cs@swastivinayaka.com   | 2  | Net Profit / (Loss) for the period  | . 1.6                                   | 4 9.06   | -15.68   | 54.88  | 29.71  | 74.52                               |
| Statement of Unaudited Financial Results for the guarter  | 3  | (Before tax, Exceptional and/or Extraordinary item<br>Net Profit / (Loss) for the period before Tax   | 5) 1.6                                  | 4 9.06   | -15.68   | 54.88  | 29.71  | 74.52                               |
| and nine months ended December 31, 2024   | ľ  | (After Exceptional and / or Extraordinary items)  |   |  |  |  |  |                                     |
| The Unaudited Financial Results for the guarter and nine months   | 4  | Net Profit / (Loss) for the period after tax  | 1.1                                     | 7 7.50   | -5.32  | 41.74  | 20.73  | 51.94                               |
| ended December 31, 2024 ("Financial Results") have been   | 5  | (After Exceptional and / or Extraordinary items)<br>Total Comprehensive Income for the period   | 1.1                                     | 7 7.50   | -5.32  | 41.74  | 20.73  | 51.94                               |
| reviewed by the Audit Committee and approved by the Board of  | ľ  | comprising Profit / Loss for the period (after Tax)   |   | 1.00   | 0.02   | 41.74  | 20.70  | 01.0                                |
| Directors of the Company in their respective meetings held on   |  | and other Comprehensive Income (after Tax)  | 440.0                                   | 4 4 4 0 0 4  | 440.04   | 440.04   | 440.04   | 440.04                              |
| February 14, 2025.  | 6  | Equity Share Capital<br>Earnings Per Share (of Rs. 10/- each)   | 149.9                                   | 149.94   | 149.94   | 149.94   | 149.94   | 149.94                              |
| The Financial Results are available on the website of Stock   | ľ  | (for continuing and discontinuing operations)   |   |  |  |  |  |                                     |
| Exchanges at <u>https://www.bseindia.com/xml-</u>   |  | Basic & Diluted OTES:   | 0.0                                     | 8 0.50   | -0.36  | 2.79   | 1.39   | 3.47                                |
| data/corpfiling/AttachLive/b13159d2-c702-4852-b261-   |  | The above is an extract of the detailed Financial Re  | ults for the Quar                       | ter ended Dece   | ember 31 2024  | 4 filed with the   | Stock Exc  | nange unde                          |
| 853812afb511.pdf and also on the Company's website:   | Re   | egulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclo  | ure Requirement                         | ts) Regulations  | , 2015. The del  | tailed Financial   | Results fo   | r the Quarte                        |
| www.swastivinayaka.com and can be accessed by scanning the  |  | nd nine month ended 31st December 2024 are av<br>ebsite www.jainexaamcol.com.   | ilable on the Sto                       | ock Exchange   | website www.   | bseindia.com a   | and on the   | Company                             |
| QR code.  |  | ebsite www.jainexaamcol.com.<br>The aforesaid Unaudited financial results have been   | eviewed by the A                        | udit Committe  | e & subsequen  | itly approved h  | y the Boarr  | l of Director                       |
|   | oft  | the Company at their meeting held on 14-02-2025.  |   |  |  |  | , 2001   | 2 5000                              |
| For Swasti Vinayaka Synthetics Limited  | 3.   | Figures for the previous period have been regrouped   | , wherever neces                        | sary, to corresp   | oond with the c  | urrent period.   |  |                                     |
| Sd/-  |  | 国鉄  |   |  |  | For JAINEX A   |  | MITED                               |
| Rajesh Poddar   |  |   |   |  |  |  | Sd/-   |                                     |
| Place: Mumbai Managing Director   |  | Place: Aurangabad   |   |  |  | Mohanla<br>Managin                                       |  |                                     |
| SWASTI Date: February 14, 2025 DIN:00164011   |  | Date: 14-02-2025  |   |  |  |  | 01486305   |                                     |
| DIN.00104011  |  |   |   |  |  |  |  |                                     |
|   |  |   |   |  |  |  |  |                                     |
| Worth Investment and Trading Company Limited  |  |   |   |  |  |  |  |                                     |
| Regd. Office: 497/501, Village Biloshi, Taluka Wada, Thane MH- 421303   |  |   |   |  |  |  | _  |                                     |
| CIN : L67120MH1980PLC343455<br>Tel.: 022-62872900   |  |   |   |  | FTWA   | RELTE  | <b>D</b> .   |                                     |
| PUBLIC NOTICE TO THE SHAREHOLDERS OF  |  | Regd. Address: Office No. 110, 1st F  |   |  | Co-Op Soc  | Ltd. New Li  | ink Road   |                                     |
| WORTH INVESTMENT & TRADING CO LIMITED   |  | Andh  | ri West, Mum                            | bai - 400 05   | 3  | , 11017 EI   |  | ,                                   |
| This public announcement is being made in compliance with Regulation 6(c) of Securities   |  | Email ID, in  | lianinfotechso                          | oftware@yah  | 100.com  |  |  |                                     |
| and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 (hereinafter   |  | EXTRACT OF THE UNAUDITED FINANC   | ALRESULTSI                              | FOR THE QU   | ARTER AND  | NINE MON   |  |                                     |
| eferred to as 'Delisting Regulations') to the shareholders of the Company in respect of   | L  | 0   | 131ST DECEM                             | BER, 2024  |  |  |  | in Lacs)                            |
| roluntary delisting of equity shares of the Company from 'The Calcutta Stock Exchange   |  |   | Qu                                      | arter Ended  |  | Nine Month E   | Ended Y  | ear ended                           |
| imited' ('CSE'). At present the shares of the Company are listed on both the recognised stock exchanges i.e. BSE Limited and CSE. The Board of Directors has, in its meeting held   | SL   |   |   |  |  | st Dec., 31st  |  | on<br>1stMarch                      |
| on Thursday, February 13, 2025, approved delisting of shares of the Company from CSE  | No.  | ).  | 2020                                    | 2020   |  |  | 2019   | 2020                                |
| Jue to the decrease in overall trade volume in the shares of the Company and to curb the  | L  | •   | Unaudited                               | Unaudited U  | Inaudited Un   | audited Una  | audited  | Audited                             |
| ixed cost incurred by the company.  | 1  | Total Income from operations  | 608.40                                  | 1,164.66   | 541.45 3,  | ,531.96 1,6  | 636.73   | 2,112.13                            |
| The shares of the Company shall continue to remain listed on BSE Limited, which is a  | 2  | Net Profit/ (Loss) for the period (before Tax<br>Exceptional and! or Extraordinary items)   | 1 001 00                                | 670 04   | 175 70 .   | 130 05   | 430.00   | 000.07                              |
| ecognised stock exchange having nationwide trading terminal.  | 3  | Net Profits (Loss) for the period after tax   | -1,231.38                               | 673.64   | 475.76 1,  | ,1 (0.00 I,4   | 439.39   | 232.27                              |
| n case the shareholders have any query or objection in pursuant to this notice, they can  | ľ  | (after Exceptional andior Extraordinary items)  | -921.38                                 | 463.47   | 356.06 1,  | 070.85 1.0   | 077.24   | 171.60                              |
| mail the same on worthinvestmenttrading@gmail.com in or send their written query or bjection to Maheshwari Datamatics Pvt. Ltd. Registrar & Share Transfer Agent 23   | 4  | Total Comprehensive Income for the period   | 1 1                                     |  | ,  |  |  |                                     |
| R.N.Mukherjee Road 5th Floor, Kolkata - 700001  |  | [Comprising Profit / (Loss) for the penod   |   |  |  |  | 1  |                                     |
| For Worth Investment & Trading Co Limited   |  | (after tax)and Other Comprehensive income (afier tax)   | -921.38                                 | 463.47   | 356 06 1   | 070.85 1,0   | 077 24   | 171.60                              |
| Nimit Ghatalia  | 5  | Equity Share Capital  |   |  |  | 670.43 10,0  |  |                                     |
| Director<br>Date:13.02.2025 DIN : 07069841  | 6  | Reserves (excluding Revaluation Reserva as  |   |  |  |  |  | .,                                  |
| DIN . 0/009841  | Ľ  | shown in the Balance Sheet of previous year   | <u> </u>                                |  | <u> </u>   | -  |  |                                     |
|   | 7  | Earnings Per Share  |   |  |  |  |  |                                     |
|   | Н  | (a) Basic<br>(b) diluted  | -0.0727                                 | 0.0366   |  |  | 0.1071   | 0.0135                              |
| सार्वजनिक न्यास नोदणी कार्यालय, बृहन्मुबई विभाग मुंबई   | Not  |   | -0.0/2/                                 | 0.0366   | 0.0354   | 0.0845   | 0.10/1   | 0.0135                              |
| पहिला मजला, सास्मीरा इमारत, सास्मीरा रोड, वरळी, मुंबई- ४०० ०३०  | 1  | The above is an extract of the detailed format  |   |  |  |  |  |                                     |
| चौकशीची जाहीर नोटीस   |  | months ended December 31, 2024, filed with t  | ne Stock Excha                          | nges under F   | Regulation 33  | of the SEB! (  | (Listing O   | bligations                          |
| एस. आर.एन क्रमांक : GBR/34922/18/24   |  | and Disclosure Requirements) Regulations; 20<br>Quarter and nine months ended December 31   |   |  |  |  |  |                                     |
| फेरफार अहवाल/अर्ज क्रमांक : ACC/X/2492/2024   |  | and on the Company's website. The same ca   |   |  |  |  |  |                                     |
| सार्वजनिक न्यासाचे नाव : प्रिश फाउन्डेशन बाबत.  |  |   |   | -  |  |  |  |                                     |
| न्यासाचा पत्ता : सी/उ. श्री. महेंद्र जग्गननाथ लकडे, 24 फ्लोर 2nd, प्लाट 57,   |  | يستني السال   |   |  |  |  |  |                                     |
| तबेला बिल्डींग, भंडारी स्ट्रीट, दुर्गादेवी उद्यान, 1ST, कुभारवाडा, गिरगाव, मुंबई  |  |   |   |  |  |  |  |                                     |
| अर्जदार : मोहम्मद जुबेर कुरेशी  |  |   |   | FOR  |  | TECH & SOF   | TWARE  |                                     |
| अजदार : माहम्मद जुबर कुररा।<br>सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त,   |  |   |   | run  |  |  | IMARE  |                                     |
| संव संबाधत लाकास जाहार नाटाशान कळावण्यात यत का, सहायक धमादाय आयुक्त,<br>बृहन्मुंबई विभाग, हे वर नमूद केलेला अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था  |  | <u>- 119</u> 7.a  |   |  |  | ΔΝΛ  | лт сно   | -/URASIA                            |
| श्वहन्मुबंध विमाग, ह वर नमूद कलला अज यसिबधा महाराष्ट्र सावजानक विश्वस्त व्यवस्था<br>अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-   |  | ace : Mumbai  |   |  |  | A11A   | D  | RECTOR                              |
| आधानयम, १९५० च कलम १९ अन्यय खालाल मुद्यावर चाकशा करणार आहत<br>१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय ?  | Dat  | te : 14,02,2025   | المتحدية ال                             |  |  |  |  | 305661                              |
| (१) वर नमूद कलला न्यास आस्तत्वात आह काय ? आण संदर्श्या न्यास सावजानक स्वरूपाया आह काय ? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत संदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?  | _  |   |   |  |  |  |  |                                     |
| र) खाला निदिष्ट कलला मिळकत संदर न्यासाच्या मालकाचा आह काय ?<br>जंगम मिळकत (वर्णन)   |  | SPA   | RC ELEC                                 | TREX I   | .TD  |  |  |                                     |
|   |  | Regd Off: 1202, 12th Floor, Esperanza Bu  |   |  |  | l inking Roo   | d Rand   | (M)                                 |
| अ.क. तपशील अंदाजे मूल्य   |  | Mumbai – 400 050. India. C  | -                                       |  |  | -  |  | ы (WW),                             |
| 9. Cash 9000/-  |  | E Mail: sparcelectr   |   |  |  |  | •  |                                     |
| (अ) जगम मिळकत:- रोख रु. १०००/- मात्र (अक्षरी रुपये एक हजार मात्र फक्त)  |  |   |   |  |  |  | the End  | he                                  |
| स्थावर मिळकत (वर्णन)  |  | Extract Of Standalone Unaudited I   | inancial Res<br>1st Decemb              |  | quarter an   |  |  |                                     |
|   |  | SE Code: 531370   |   | · · ·  |  |  |  | ept EPS)                            |
| अ   शहर किंवा   सी एस किंवा महानगरपालिका  क्षेत्र   मुल्याकन   मुदत/कालावधी   अदाजे   📘   | в  |   | 0                                       |  | Nine months<br>ended   |  |  | Year<br>Ended                       |
|   | В  | <b>B</b> (1)  |   |  |  |  | 1  |                                     |
|   | B  | Particulars   |   | ended<br>.12.2024  |  | ended<br>31.12.20  |  | 03,2024                             |
| क.         गांव         किंवा स्वरुप मूल्य           1         Nil         Nil         Nil         Nil         0.00   | B  | Particulars   | 31                                      | .12.2024   | 31.12.2024<br>(Unaudited)                                    | 31.12.20   | 23 31  | .03.2024<br>.udited)                |
| क.         गांव         किंवा स्वरुप मूल्य           1         Nii         Nii         Nii         Nii         0.00           (ब) स्थावर मिळकता :- रोख रु. ०/- मात्र (अक्षरी रुपये मात्र फक्त)         (अ)         (अ)         (अ)         (अ)  |  |   | 31<br>(Ur                               | .12.2024<br>audited)                                       | 31.12.2024<br>(Unaudited)                                    | 31.12.20<br>(Unaudite                                    | 23 31<br>ed) ( <i>l</i>  | udited)                             |
| क.         गांव         किंवा स्वरूप         मूल्य           1         Nii         Nii         Nii         Nii         0.00           (ब) स्थावर मिळकता :- रोख रु. ०/- मात्र (अक्षरी रुपये मात्र फक्त )         स्वरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत ध्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल   | Tc   | otal income from operations and other rev   | 31<br>(Ur                               | .12.2024   | 31.12.2024   | 31.12.20<br>(Unaudite                                    | 23 31<br>ed) ( <i>l</i>  |                                     |
| क.         गांव         किंवा स्वर्रेक्षण क्र.         केंवा स्वरुप मूल्य           1         Nii         Nii         Nii         Nii         0.00           (a) स्थावर मिळकता :- रोख रु. ०/- मात्र (अक्षरी रुपये मात्र फक्त )         सदरक्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कर्यातयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रितीने पाठवावी. त्यांनंतर आलेल्या केफियतींचा विचार   | Tc   | otal income from operations and other rev<br>let Profit / (Loss)  | 31<br>(Ur                               | .12.2024<br>naudited)<br>99.48                             | <b>31.12.2024</b><br>(Unaudited)<br>322.51                   | <b>31.12.20</b><br>(Unaudite<br>144                      | <b>23 31</b><br>ed) ( <i>F</i>   | <b>udited)</b><br>740.32            |
| क.         गांव         किंवा स्वरूप         मूल्य           1         Nil         Nil         Nil         Nil         0.00           (a) रथावर मिळकता :- रोख रु. ०/- मात्र (अक्षरी रुपये मात्र फक्त )         सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यातयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रितीने पाठवावी. त्यांनतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच मदतीत कैफियत न आल्यास कोणास काही संगायवांची नहीं सांचायाचांचे नाही असे  | Tc<br>Ne<br>(b                               | otal income from operations and other rev<br>let Profit / (Loss)<br>before tax and/or extraordinary items)  | 31<br>(Ur                               | .12.2024<br>audited)                                       | 31.12.2024<br>(Unaudited)                                    | <b>31.12.20</b><br>(Unaudite<br>144                      | 23 31<br>ed) ( <i>l</i>  | udited)                             |
| क.         गांव         किंवा स्वर्रेक्षण क्र.         केंवा स्वरुप मूल्य           1         Nii         Nii         Nii         Nii         0.00           (a) स्थावर मिळकता :- रोख रु. ०/- मात्र (अक्षरी रुपये मात्र फक्त )         सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यांव प्रतिल पत्त्यांव प्रतिले किफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वराति कैफियत न आल्यास कोणार काही संगावयांचे नहीं।  | Tc<br>Ne<br>(b                               | otal income from operations and other rev<br>let Profit / (Loss)<br>before tax and/or extraordinary items)<br>let Profit / (Loss) for the period before tax   | 31<br>(Ur                               | 12.2024<br>haudited)<br>99.48<br>8.02                      | <b>31.12.2024</b><br>(Unaudited)<br>322.51<br>15.36          | <b>31.12.20</b><br>(Unaudite<br>144<br>6 6               | <b>23</b> 31<br>ed) (A<br>1.34<br>5.83   | udited)<br>740.32<br>42.06          |
| क.         गाव         किंवा सर्वेक्षण क्र.         किंवा स्वरूप         मूल्य           1         Nii         Nii         Nii         Nii         0.00           (ब) स्थावर मिळकता :- रोख रु. ०/- मात्र (अक्षरी रुपये मात्र फक्त )         सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्याव मैकिंक अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तरसेच मुद्रतीत कैफियत न आत्यास कोणास काही संगायवांचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाच निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.  | Tc<br>Ne<br>(b<br>Ne                         | otal income from operations and other rev<br>let Profit / (Loss)<br>before tax and/or extraordinary items)<br>let Profit / (Loss) for the period before tax<br>after Extraordinary items)   | 31<br>(Ur<br>nue                        | <b>12.2024</b><br><b>audited)</b><br>99.48<br>8.02<br>8.02 | <b>31.12.2024</b><br>(Unaudited)<br>322.51<br>15.36<br>15.36 | <b>31.12.20</b><br>(Unaudite<br>144<br>6 6.              | 23         31           ed)         (A           i.34         (A           i.83         (A | udited)<br>740.32<br>42.06<br>42.06 |
| क.         गांव         किंवा स्वर्रेक्षण क्र.         िंकेवा स्वरुप         मूल्य           1         Nii         Nii         Nii         Nii         0.00           (a) स्थावर मिळकता :- रोख रु. o/- मात्र (अक्षरी रुपये मात्र फकता )         सदरकता चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रितीने पाठवावी. त्यांनंतर आलेल्या कैफियतींचा विचार केर्जा जाणार नाही. तरेच मुदतीत कैफियत न आत्यास कोणास कही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.           ही नोटीस माझे सहीनिशी व या कार्यालयाचे शिक्क्यानिशी आज दिनांक १४-०२-२०२५  | TC<br>Ne<br>(b<br>Ne<br>(a<br>Ne             | otal income from operations and other rev<br>let Profit / (Loss)<br>before tax and/or extraordinary items)<br>let Profit / (Loss) for the period before tax<br>after Extraordinary items)<br>let Profit/(Loss) after tax (after extraordina   | 31<br>(Ur<br>nue                        | 12.2024<br>haudited)<br>99.48<br>8.02                      | <b>31.12.2024</b><br>(Unaudited)<br>322.51<br>15.36          | <b>31.12.20</b><br>(Unaudite<br>144<br>6 6.              | <b>23</b> 31<br>ed) (A<br>1.34<br>5.83   | udited)<br>740.32<br>42.06          |
| क.       गांव       किंवा स्वरुषप क्र.       किंवा स्वरुप मुल्य         1       Nii       Nii       Nii       Nii       0.00         (ब) स्थावर मिळकता :- रोख रु. ०/- मात्र (अक्षरी रुपये मात्र फकता )       सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यात्याचे वरील पत्यावर मिळेल अशा रितीने पाठवावी. त्यांनतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच युदतीत कैफियत न आल्यास कोणास कही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिते जातील.         ही नोटीस माझे सहीनिशी व या कार्यालयाचे शिक्क्यानिशी आज दिनांक १४-०२-२०२५ रोजी दिली.       सही/-   | TC<br>Ne<br>(b<br>Ne<br>(a<br>Ne             | otal income from operations and other rev<br>let Profit / (Loss)<br>before tax and/or extraordinary items)<br>let Profit / (Loss) for the period before tax<br>after Extraordinary items)   | 31<br>(Ur<br>nue                        | <b>12.2024</b><br><b>audited)</b><br>99.48<br>8.02<br>8.02 | <b>31.12.2024</b><br>(Unaudited)<br>322.51<br>15.36<br>15.36 | <b>31.12.20</b><br>(Unaudite<br>144<br>6 6.              | 23         31           ed)         (A           i.34         (A           i.83         (A | udited)<br>740.32<br>42.06<br>42.06 |
| क.       गांव       किंवा सर्वेक्षण क्र.       किंवा सर्वरूप       मूल्य         1       Nii       Nii       Nii       Nii       0.00         (ब) स्थावर मिळकता :- रोख रु. ०/- मात्र (अक्षरी रुपये मात्र फक्ता )       सदरख्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयांची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिदध झाल्या तारखेपासून तीस विवसांचे आत या कार्यातयांचे वेशिल पत्यावर मिळेल आशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या केफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जांचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील. ही नोटीस माझे सहीनिशी व या कार्यालयाचे शिक्वचानिशी आज दिनांक १४-०२-२०२५ रोजी दिली.         (श) विली.       सिंग प्रसिद्ध किंप्रता किंप्रता व याकार्यालयाचे शिक्वचानिशी आज दिनांक १४-०२-२०२५ रोजी दिली.         (श) विली.       अधिक्षक (प्र.)         (श) विक्रा कि नाई राक्या किंप्रता व याकार्यालयाचे शिक्वचानिशी जाज दिनांक १४-०२-२०२५ रोजी दिली. | Tc<br>Ne<br>(b<br>Ne<br>(a<br>Ne<br>Tc       | otal income from operations and other rev<br>let Profit / (Loss)<br>before tax and/or extraordinary items)<br>let Profit / (Loss) for the period before tax<br>after Extraordinary items)<br>let Profit/(Loss) after tax (after extraordina   | 31<br>(Ur<br>nue<br>ry items)           | <b>12.2024</b><br><b>audited)</b><br>99.48<br>8.02<br>8.02 | <b>31.12.2024</b><br>(Unaudited)<br>322.51<br>15.36<br>15.36 | <b>31.12.20</b><br>(Unaudite<br>144<br>6 6.              | 23         31           ed)         (A           i.34         (A           i.83         (A | udited)<br>740.32<br>42.06<br>42.06 |
| क.       गांव       किंवा सर्वेक्षण क्र.       किंवा स्वरूप       मूल्य         1       Nii       Nii       Nii       Nii       Nii       0.00         (a) स्थावर मिळकता :- रोख रु. ०/- मात्र (अक्षरी रुपये मात्र फक्त )       सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल         (a) स्थावर मिळकता :- रोख रु. ०/- मात्र (अक्षरी रुपये मात्र फक्त )       सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल         (वानी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेत्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसंच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील. ही नोटीस माझे सहीनिशी व या कार्यालयाचे शिक्क्यानिशी आज दिनांक १४-०२-२०२५ रोजी दिली.         (केल प्र.)       (म्र.)  | Tc<br>Ne<br>(b<br>Ne<br>(a<br>Ne<br>Tc<br>[c | otal income from operations and other rev<br>let Profit / (Loss)<br>before tax and/or extraordinary items)<br>let Profit / (Loss) for the period before tax<br>after Extraordinary items)<br>let Profit/(Loss) after tax (after extraordina<br>otal Comprehensive income for the period | 31<br>(Ur<br>nue<br>ry items)<br>r tax) | <b>12.2024</b><br><b>audited)</b><br>99.48<br>8.02<br>8.02 | <b>31.12.2024</b><br>(Unaudited)<br>322.51<br>15.36<br>15.36 | <b>31.12.20</b><br>(Unaudite<br>144<br>6 6.<br>6 6.<br>6 | 23         31           ed)         (A           i.34         (A           i.83         (A | udited)<br>740.32<br>42.06<br>42.06 |

# मुंबई लक्षदीप 😯

Date: Fe

Place: N

### **CHOKSI IMAGING LIMITED**

Regd. Off.: 163/164, Choksi Bhuvan, Nehru Road, Vile Parle (E), Mumbai -400057 Tel: 9821669911 Email: imaging@choksiworld.com Website: www.choksiworld.com



回被然回

C IP

### XTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH END

| 31ST DECEMBER, 2024                                 |             |                |            |           |            |            |  |  |  |
|---|-------------|----------------|------------|-----------|------------|------------|--|--|--|
| (₹ in Lacs except for per share data)               |             |                |            |           |            |            |  |  |  |
| · · · · · · · · · · · · · · · · · · ·               |             | Quarter ende   | d          | Nine Mor  | nth Ended  | Year ended |  |  |  |
| Particulars   | 31-12-24    | 30-09-24       | 31-12-23   | 31-12-24  | 31-12-23   | 31-03-24   |  |  |  |
| ′   | Unaudited   | Unaudited      | Unaudited  | Unaudited | Unaudited  | Audited    |  |  |  |
| Total income from operations(net)                   | 949.25      | 865.72         | 351.36     | 2,618.42  | 1,159.62   | 1,809.03   |  |  |  |
| Net Profit / (Loss) for the period (Before Tax,     | '           | · ،            | ,          | ı —       |            |            |  |  |  |
| Exceptionaland/or Extraordinary items)              | 35.63       | 103.22         | 23.58      | 338.86    | 129.41     | 149.76     |  |  |  |
| Net Profit / (Loss) for period before tax (after    |             | ,              | ,          | í'        |            |            |  |  |  |
| Exceptional and/or Extraordinary items)             | 35.63       | 103.22         | 23.58      | 338.86    | 129.41     | 149.76     |  |  |  |
| Net Profit / (Loss) for the period after tax (after | Г <u></u> ' | · ۲            | <u>ر ا</u> | ı         | ſ '        |            |  |  |  |
| Exceptional and/or Extraordinary items)             | 20.73       | 76.97          | 63.21      | 247.83    | 130.50     | 138.67     |  |  |  |
| Total Comprehensive Income for the period           | '           | 1 '            | ۱          | 1 '       | 1          |            |  |  |  |
| [Comprising Profit/ (Loss) for the period           | '           | 1 '            | ۱          | 1 '       | 1          |            |  |  |  |
| (after tax) and Other Comprehensive                 |             | 1'             | 1          | 1         | 1          |            |  |  |  |
| Income (after tax)]                                 | 20.72       | 76.96          | 63.21      | 247.82    | 130.48     | 138.65     |  |  |  |
| Paid up Equity Share Capital                        | '           | 1              | 1          | 1         | 1          |            |  |  |  |
| (Face Value of Rs 10/- each)                        | 57.01       | 57.01          | 57.01      | 57.01     | 57.01      | 57.01      |  |  |  |
| Reserves (excluding Revaluation Reserve)            | '           | 1 '            | ۱          | 1 '       | 1          |            |  |  |  |
| as shown in the Audited Balance Sheet               | '           | 1 '            | i ,        | 1 '       | 1          | 0.000 50   |  |  |  |
| of previous year                                    | <b>↓'</b>   | <b>└────</b> ′ | <u>ا</u>   | <b>↓'</b> | <b> </b> ' | 2,236.50   |  |  |  |
| Earnings Per share (before extraordinary items)     |             | 1 105          | 1'         | 1 105     |            | 0.40       |  |  |  |
| (of Rs. 10/- each) Basic & Diluted                  | 0.36        | 1.35           | 1.11       | 4.35      | 2.29       | 2.43       |  |  |  |
| Earnings Per share (after extraordinary items)      | 1           | 1 105          | 1'         | 1 105     |            |            |  |  |  |
| (of Rs. 10/- each) Basic & Diluted                  | 0.36        | 1.35           | 1.11       | 4.35      | 2.29       | 2.43       |  |  |  |

#### Notes:

CHOKSI

- . The Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respecti meetings held on February 14, 2025. The Statutory Auditors of the Company have carried out limited review on the above results in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the Regulation), as amended and expressed an unmodified conclusion.
- The Company operates in a single reportable operating segment hence there is no separate reportable segment as per Ind AS 108.
- . The hon'ble National Company Law Tribunal has approved the Scheme of Amalgamation of Choksi Asia Private Limited (CAPL) with the Company vide its order dated November 21, 2024. As per the scheme the effective date of amalgamation is December 26, 2024 and appointed date is April 1, 2023, accordingly the financials of CAPL has been incorporated in the above results. The following is the reconciliation of Profit/ (Loss) before tax:

| Particulars  | 3 months<br>30-Sep-24 | 3 months<br>31-Dec-23 | 9 months<br>31-Dec-23 | 12 months<br>31-Mar-24 |  |  |
|--|-----------------------|-----------------------|-----------------------|------------------------|--|--|
| Profit Before Tax before merger  | 48.48                 | -27.70                | -77.78                | -97.47                 |  |  |
| Add:   |                       |                       |                       |                        |  |  |
| Profit before tax of CAPL  | 54.75                 | 51.28                 | 207.20                | 247.23                 |  |  |
| Profit Before Tax after merger   | 103.23                | 23.58                 | 129.42                | 149.76                 |  |  |
| The difference between fair value of the assets and liabilities as on 1st April 2023 and after taking into account 27,51,000 equity shares and 9,97,545 non-convertible redeemable preference shares to be allocated to the erstwhile shareholders of CAPL and as per the scheme recognized Goodwill of Rs. 9,29.12 lakhs. |                       |                       |                       |                        |  |  |
| 4. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for<br>filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obi)<br>The full format of the Unaudited Einancial Results for the Ourarter and Nine Mo   | gations and Dis       | closure Require       | ments) Regula         | ations, 2015.          |  |  |

- Exchange websites viz. www.bseindia.com. The same are also available on the Company's website viz. www.choksiworld.com. The same can be accessed by scanning the QR Code provided above
- The figures for the corresponding previous period have been regrouped / reclassified wherever considered necessary to confirm to the

| presented in the editerit period. |                            |
|-----------------------------------|----------------------------|
|                                   | For Choksi Imaging Limited |
|                                   | Sd/-                       |
|                                   | Jay Choksi                 |
| bruary 14, 2025                   | Whole Time Director        |
| lumbai                            | (DIN 0171509)              |

# AKAR AUTO INDUSTRIES LIMITED

CIN NO. L29220MH1989PLC052305A) Regd Office: 304, Abhay Steel House, Carnac Bunder, Baroda Street, Mumbai -400009 (INDIA) AKAR Tel No. (022) 23714886, Fax: (022) 23735736, Email : corporate@akartoolsltd.com

Corp. Office : E-5 MIDC Waluj, Aurangabad -431136 (M.S.) India.

Tel No. 0240-6647213 Email : Corporate@akartoolsltd.com

EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS

| Sr. |   | d          | Nine Mo    | nths Ended | Ended Year Ende |            |            |
|-----|---|------------|------------|------------|-----------------|------------|------------|
| No. | PARTICULARS   | 31.12.2024 | 30.09.2024 | 31.12.2023 | 31.12.2024      | 31.12.2023 | 31.03.202  |
|     |   |            | Un-A       | udited     |                 |            | Audited    |
| 1   | Total Income from Operations (net of Excise Duty / GST) | 9229.33    | 9601.55    | 9369.58    | 28331.01        | 27,933.54  | 37,405.5   |
| 2   | Net Profit/ (Loss) for the period (before tax,          |            |            |            |                 |            |            |
| i   | exceptional and/or extraordinary items)                 | 262.72     | 289.11     | 264.34     | 782.51          | 693.29     | 890.8      |
| 3   | Net Profit/ (Loss) for the period before tax            |            |            |            |                 |            |            |
|     | (after exceptional and/or extraordinary items)          | 262.72     | 289.11     | 264.34     | 782.51          | 693.29     | 890.8      |
| 4   | Net Profit/ (Loss) for the period after tax             |            |            |            |                 |            |            |
|     | (after exceptional and/or extraordinary items)          | 183.4      | 184.32     | 191.84     | 521.37          | 453.34     | 549.2      |
| 5   | Total Comprehensive income for the period               |            |            |            |                 |            |            |
|     | [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)   |            |            |            |                 |            |            |
|     | and other Comprehensive Income (after tax)]             | 183.4      | 184.32     | 191.84     | 521.37          | 453.34     | 549.2      |
| 6   | Equity Share Capital                                    |            |            |            |                 |            |            |
|     | (Face Value of Rs.5/ each fully paid-up)                | 539.4      | 539.4      | 539.4      | 539.4           | 539.40     | 539.4      |
| 7   | Reserves (excluding Revaluation Reserves as             |            |            |            |                 |            |            |
|     | shown in the Balance Sheet of Previous year)            | -          | -          | -          | -               | •          | 390        |
| 8   | Earning per share (Face Value of Rs.5/- each)           |            |            |            |                 |            |            |
|     | Basic (Rs.)   | 1.70       | 1.71       | 1.78       | 4.83            | 4.20       | 5.0<br>5.0 |
|     | Diluted (Rs.)   | 1.70       | 1.71       | 1.78       | 4.83            | 4.20       |            |

Results are available on the website of BSE and on the Company's website at https://akarauto.com. The same can be accessed by scanning the QR code provided below. 紀物回 For AKAR AUTO INDUSTRIES LIMITED

Place : Aurangabad

6.15 58 188 Di

Sd/-(Sunil Todi) Managing Director (DIN :00061952)



| BSE Code: 531370 3                              | 1st Dece  | ember, 2024                                   |   | (Rs. In Lakhs except EPS)                     |  |  |  |
|---|-----------|---|---|---|--|--|--|
| Particulars                                     |           | Quarter<br>ended<br>31.12.2024<br>(Unaudited) | Nine months<br>ended<br>31.12.2024<br>(Unaudited) | Quarter<br>ended<br>31.12.2023<br>(Unaudited) | Year<br>Ended<br>31.03.2024<br>(Audited) |  |  |
| Total income from operations and other reve     | nue       | 99.48   | 322.51  | 144.34  | 740.32                                   |  |  |
| Net Profit / (Loss)                             |           |   |   |   |  |  |  |
| (before tax and/or extraordinary items)         |           | 8.02  | 15.36   | 6.83  | 42.06                                    |  |  |
| Net Profit / (Loss) for the period before tax   |           |   |   |   |  |  |  |
| (after Extraordinary items)                     |           | 8.02  | 15.36   | 6.83  | 42.06                                    |  |  |
| Net Profit/(Loss) after tax (after extraordinar | ry items) | 6.47  | 12.41   | 6.83  | 9.78                                     |  |  |
| Total Comprehensive income for the period       |           |   |   |   |  |  |  |
| [comprising profit/(loss) for the period (after | r tax)    |   |   |   |  |  |  |
| and other comprehensive income (after tax)      | ]         | 6.47  | 12.41   | 6.83  | 9.78                                     |  |  |
| Equity Share Capital                            |           | 1248.59                                       | 1248.59   | 1030.94                                       | 1132.42                                  |  |  |
| Beers of the line Beers and the Beers           |           |   |   |   |  |  |  |

|                                |            | -         | -          |            |            |            |
|--------------------------------|------------|-----------|------------|------------|------------|------------|
| Particulars                    | 31st Dec., | 30th Sep, | 31st Dec., | 31st Dec., | 31st Dec., | 31stMarch, |
|                                | 2020       | 2020      | 2019       | 2020       | 2019       | 2020       |
|                                | Unaudited  | Unaudited | Unaudited  | Unaudited  | Unaudited  | Audited    |
| rom operations                 | 608.40     | 1,164.66  | 541.45     | 3,531.96   | 1,636.73   | 2,112.13   |
| ss) for the period (before Tax |            |           |            |            |            |            |
| d! or Extraordinary items)     | -1,231.38  | 673.64    | 475.76     | 1,430.85   | 1,439.39   | 232.27     |
| ss) for the period after tax   | -021 28    | 463.47    |            | 1 070 95   | 1 077 24   | 171.60     |
|                                |            |           |            |            |            |            |

|  | Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited |
|--|-----------|-----------|-----------|-----------|-----------|
| Total Income from operations                   | 608.40    | 1,164.66  | 541.45    | 3,531.96  | 1,636.73  |
| Net Profit/ (Loss) for the period (before Tax  |           |           |           |           |           |
| Exceptional and! or Extraordinary items)       | -1,231.38 | 673.64    | 475.76    | 1,430.85  | 1,439.39  |
| Net Profits (Loss) for the period after tax    |           |           |           |           |           |
| (after Exceptional andior Extraordinary items) | -921.38   | 463.47    | 356.06    | 1.070.85  | 1.077.24  |

### MULTIPLUS HOLDINGS LIMITED

101, B-WING, BHAVESHWAR PLAZA, L.B.S MARG, GHATKOPAR-WEST, MUMBAI-400086. TEL NO:-022-25005046. E-mail - multiplusholdings@rediffmail.com www.multiplusholdings.com CIN: L65990MH1982PLC026425 EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER/HALF YEAR

ENDED 31th DECEMBER, 2024

|  |  |              |                     | (IN Lakhs)                          |  |  |  |
|--|--|--------------|---------------------|-------------------------------------|--|--|--|
| Sr.<br>No.   | PARTICULARS  | Quarte       | Nine Month<br>Ended |                                     |  |  |  |
|  |  | 31-12-2024   | 31-12-2023          | 31-12-2024                          |  |  |  |
| 1.   | Total Income from operations (net)   | 43.21        | 39.81               | 123.58                              |  |  |  |
| 2.   | Net Profit/(Loss) from ordinary activities before tax  | 37.61        | 30.70               | 104.72                              |  |  |  |
| 3.   | Net Profit/(Loss) from ordinary activities after tax   | 37.61        | 30.70               | 104.72                              |  |  |  |
| 4.   | Total Comprehensive Income for the period<br>[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)<br>and other Comprehensive Income (after tax)] | 39.41        | 32.09               | 109.71                              |  |  |  |
| 5.   | Paid up Equity Share Capital<br>(Face Value Rs.10/- each)  | 188.00       | 188.00              | 188.00                              |  |  |  |
| 6.   | Earnings Per Share of Rs.10/- each<br>(before extraordinary items)<br>Basic (not annualized):<br>Diluted (not annualized):                       | 2.00<br>2.00 | 1.63<br>1.63        | 5.57<br>5.57                        |  |  |  |
| Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Result for the<br>quarter ended December 31, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI<br>(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited<br>Financial Results is available on the website of the Stock Exchange i.e. ( <u>www.bseindia.com</u> ) and on<br>the Company website i.e. www.multiplusholdings.com. |  |              |                     |                                     |  |  |  |
|  |  | For          | and on behalf       | of the Board<br>SD/-<br>gnesh Sheth |  |  |  |
|  | ce : Mumbai<br>e: 14 <sup>th</sup> February, 2025  |              | Manag               | ing Director<br>n: 00290211         |  |  |  |

### सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई

पहिला मजला, सास्मीरा इमारत, सास्मीरा रोड, वरळी, मुंबई- ४०० ०३०.

### चौकशीची जाहीर नोटीस

एस आर एन क्रमाक : GBR/35388/18/24

### फेरफार अहवाल/अर्ज क्रमांक : ACC/X/22/2025

सार्वजनिक न्यासाचे नाव : अल जरिया फाउडेशन ... बाबत.

क्तम नं. २६ ए, पठाण चाळ, गावदेवी डोंगरी, व्ही. पी. रोड, जमात न्यासाचा पत्ता : खानाच्या समोर, अधेरी वेस्ट, मुंबई

#### अर्जदार : अजहर इरफान उसमान अमीर शेख.

सर्व संबधित लोकास जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त, ब्रहन्मुंबई विभाग, हे वर नमूद केलेला अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेतः-9) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय? र) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

#### जंगम मिळकत (वर्णन)

| अ.क्र. | तपशील | अंदाजे मूल्य |
|--------|-------|--------------|
| ۹.     | CASH  | 3000/-       |
|        |       |              |

(अ) जंगम मिळकतः- रोख रु. ३०००/- मात्र (अक्षरी रुपये तीन हजार मात्र फक्त) स्थावर मिळकत (वर्णन)

|   | अ.<br>क्र. | शहर किंवा<br>गांव | सी एस किवा महानगरपालिका<br>किंवा सर्वेक्षण क्र | क्षेत्र | मूल्यांकन | मुदत/कालावधी<br>किंवा स्वरूप | अंदाजे<br>मूल्य |
|---|------------|-------------------|--|---------|-----------|------------------------------|-----------------|
| l | 1          | NA                | NA   | NA      | NA        | NA                           | 0.00            |

(ब) स्थावर मिळकतः - रोख रु. ०/- मात्र (अक्षरी रुपये मात्र फक्त ) ेसंदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत् ही नोटीस् प्रसिद्ध झाल्या तारखेपासून् तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जॉईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटींस माझे सहीनिशी व या कार्यालयाचे शिक्क्यानिशी आज दिनांक १०-०२-२०२५



| Mata  |      |      |      |      |
|---|------|------|------|------|
| Diluted:  | 0.03 | 0.06 | 0.03 | 0.05 |
| Basic :   | 0.06 | 0.12 | 0.09 | 0.11 |
| (for continuing and discontinued operations)    |      |      |      |      |
| Earnings Per Share (of Rs. 10/- each)           |      |      |      |      |
| as shown in the Balance Sheet of previous year) | -    | -    | -    |      |
| neserves (excluding nevaluation neserve         |      |      |      |      |

The above Unaudited Financial results of the Company for the Quarter and Nine Months ended 31st December, 2024 have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at the respective meetings held on 14th February, 2025.

The aforesaid unaudited financial results for the quarter and Nine Month ended 31st December, 2024 have beer prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and in terms of Regulation 33 and Regulation 52 of SEBI (LODR) Regulations, 2015.

The Company operates in Two segments as defined by IND AS 108. Segment Reporting for the reportabl sengemnt is attached with the result.

The Figures for the last quarter of the previous year are the balancing figures between audited figures in respec of the entire financial year and the published year to date figures upto the third quarter of the previous year.

The Limited Review of the above result for the Quarter and Nine Months ended 31st December, 2024 has been carried out by the Auditor in accordance with Regulation 33 of the SEBI'S (LODR), Regulation, 2015.

The Figures of the previous year and/or period(s) have been regrouped wherever necessary. This UFR and LRR is available on Company Website at https://sparcelectrex.com/quarterly-results/ as wel

Place: Mumbai Date: 14.02.2025

as BSE website www.bseindia.com.

Investor Complaint for the Quarter Ended 31/12/2024 - Opening - 0, Received -0, Resolved -0, Closing - 0 For Sparc Electrex Limite Sd

(Shobith Hegde) (Managing Directo DIN: 02211021

हिलिक्स टेक्नॉलॉजीस लिमिटेड

सीआयएन : L17117MH1985PLC282717

ाणागिकन कार्यालय : ए ७०%, ७ वा मतला, बोनाझा बिल्डिंग, सहार प्लाझ कॉम्प्लेक्स, एम. व्ही. रोड, जेबी नगर मेट्रो स्टेशन, अंधेरी (पूर्व), मुंबई –४०० ०४९, महाराष्ट्र. ई–मेल आयडी : anubhavindustrial@gmail.com, वेबसाइट : www.hiliks.com, संपर्क क्र. : ७७९९१६९९९९

दि. ३१.१२.२०२४ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या स्थायी अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

| (হু. | लाखांमध्ये, | वेगळे |
|------|-------------|-------|
|      |             |       |

|          |  | तिमाहीअखेर    |               |               | नऊमाहीअखेर    |               | वर्षअखेर       |  |
|----------|--|---------------|---------------|---------------|---------------|---------------|----------------|--|
| अ.<br>क. | तपशील  | ३१.१२.२०२४    | ३०.०९.२०२४    | ३१.१२.२०२३    | ३१.१२.२०२४    | ३१.१२.२०२३    | ३१.०३.२०२४     |  |
| ял.      |  | अलेखापरीक्षित | अलेखापरीक्षित | अलेखापरीक्षित | अलेखापरीक्षित | अलेखापरीक्षित | लेखापरीक्षित   |  |
| १        | परिचालनातून एकूण उत्पन्न   | १८३.७४        | २०३.७८        | २.२०          | ४९२.७७        | ۵۵.۵۵         | 99.20          |  |
| २        | कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (कर,<br>अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबींपूर्व)   | १४.९३         | १९.०८         | ४.४३          | 83.63         | (४३.०७)       | १०.३७          |  |
| ş        | करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा)<br>(अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात)   | १४.९३         | १९.०८         | ४.४३          | 83.63         | (४३.०७)       | १०.३७          |  |
| 8        | करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/<br>(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष<br>बाबीपश्चात)   | १४.९३         | १९.०८         | ٧.४३          | 83.63         | (४३.०७)       | 4.78           |  |
| ų        | कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न<br>(कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा)<br>व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)<br>यांचा समावेश) | १४.९३         | १९.०८         | 8.83          | 83.63         | (४३.०७)       | 4.78           |  |
| ξ        | प्रदानित समभाग भांडवल  | ८५२.००        | ٤,00,00       | £00.00        | ८५२.००        | £00.00        | <b>ξ</b> οο.οc |  |
| 6        | राखीव (गत वर्षांच्या लेखापरीक्षित<br>ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यांकन<br>राखीव वगळता)                                      |               | -             | -             | -             | _             | ७४.८१          |  |
| ٢        | उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/–)<br>(अखंडित व खंडित परिचालनाकरिता)   |               |               |               |               |               |                |  |
|          | अ) मूलभूत  | ०१८           | ०.३२          | 0.06          | ०.५१          | (०.७२)        | 0.09           |  |
|          | ब) सौम्यीकत  | ०१८           | 0.32          | 0,06          | ०.५१          | (०.७२)        | 0.09           |  |

वरील विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सारर करण्यात आलेल्या दि. ३१.१२.२०२४ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या स्थायी वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. दि. ३१.१२.२०२४ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या स्थायी वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्स (www.bseindia.com/www/msei.in) व लिस्टेड कंपनी (www.hiliks.com) वर उपलब्ध आहे.

影 ठेकाण : मुंबई देनांक : १५.०२.२०२५ 回外场

回路波输行 Date : 14th February 2025 

# SWAN ENERGY LIMITED

(Formerly, Swan Mills Limited) Corporate Identity Number (CIN): L17100MH1909PLC000294 Regd. Office: 6, Feltham House, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001 Phone: 022-40587300; Email: invgrv@swan.co.in; Website: www.swan.co.in

#### I. EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024**

| (Rs in Lakhs, except per share data)                           |                     |                     |                     |  |
|--|---------------------|---------------------|---------------------|--|
|  | Quarter<br>ended    | Nine Months         | Quarter             |  |
| Particulars  | anded<br>31/12/2024 | ended<br>31/12/2024 | ended<br>31/12/2023 |  |
|  | (Unaudited)         |                     | (Unaudited)         |  |
| Total income from operations                                   | 3,77,658.33         | 6,00,164.68         | 1,65,446.45         |  |
| Net Profit / (Loss) for the period                             |                     |                     |                     |  |
| (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)          | 1,10,682.66         | 1,48,479.28         | 23,392.89           |  |
| Net Profit / (Loss) for the period before tax                  |                     |                     |                     |  |
| (after Exceptional and/or Extraordinary items)                 | 1,10,682.66         | 1,48,479.28         | 23,392.89           |  |
| Net Profit / (Loss) for the period after tax                   |                     |                     |                     |  |
| (after Exceptional and/or Extraordinary items)                 | 56,194.87           | 89,675.20           | 21,999.06           |  |
| Total Comprehensive Income for the period                      |                     |                     |                     |  |
| [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)         |                     |                     |                     |  |
| and Other Comprehensive Income (after tax)]                    | 58,690.29           | 92,721.38           | 22,103.84           |  |
| Equity Share Capital (Face value of share Rs. 1/- Each)        | 3,134.57            | 3,134.57            | 2,639.17            |  |
| Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in           |                     |                     |                     |  |
| the Audited Balance Sheet of the previous year                 | -                   | -                   | -                   |  |
| Earnings Per Share before extraordinary items                  |                     |                     |                     |  |
| (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued operations) |                     |                     |                     |  |
| 1. Basic:  | 18.72               | 29.58               | 8.38                |  |
| 2. Diluted:  | 18.72               | 29.58               | 8.38                |  |
| Earnings Per Share after extraordinary items                   |                     |                     |                     |  |
| (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued operations) |                     |                     |                     |  |
| 1. Basic:  | 18.72               | 29.58               | 8.38                |  |
| 2. Diluted:  | 18.72               | 29.58               | 8.38                |  |
| IL EVEDAGE OF UNALIDITED CEANDAL ONE FINIANO                   |                     |                     |                     |  |

#### II. EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024 (₹ In Lakhs)

| Particulars       | ended<br>31/12/2024 | Nine Months<br>ended<br>31/12/2024<br>(Unaudited) | ended<br>31/12/2023 |
|-------------------|---------------------|---|---------------------|
| Turnover          | 3,213.30            | 11,785.32   | 6,934.60            |
| Profit Before Tax | 288.35              | 941.33  | 30.44               |
| Profit After Tax  | 157.26              | 603.72  | 36.00               |

Note:

हिलिक्स टेक्नॉलॉजीस लिमिटेड करित

सही/-संदीप कोप्पारापू

पूर्णवेळ संचालव

डीआयएन : ०८३०६५३४

The above Unaudited Consolidated Financial Result of the Swan Energy Limited (Formerly known as Swan Mills Limited) for the quarter and nine months ended December 31, 2024 have been reviewed by the audit commitee and thereafter approved by the Board of Directors at the respective meeting held on February 14, 2025.

Previous period's/years figures have been regrouped or rearranged whenever necessary to make them comparable with current period.

The above is an extract of the detailed format of financial results for the Quarter and Nine Month ended December 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Nine Months ended December 31, 2024 Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) i.e. www.bseindia.com and www.nseindia.com. and Company i.e. www.swan.co.in

| Date: February 14, 2025 | Managing Director       |
|-------------------------|-------------------------|
| Place : Mumbai          | Nikhil V. Merchant      |
|                         | Sd/-                    |
|                         | For Swan Energy Limited |